origina**ll**y purchased by Smt. Shantabe Ranchhodas Bhansali. The said owner die

intestate on 09.08.2005 at Mulund (West

Mumbai and Her Husband Mr. Ranchhod Bh

redeceased her on 29.08.2005 at Muluno

Mumbai, leaving behind him 1) Mrs. Savi

Ramesh Rhansali 2) Mr Arvind Vador 3) M

Bhupendra Ranchor Bhansali, 4) Mrs. Bhagwa

Mahesh Kataria and 5) Mr. Radheshya

Ranchhodas Bhanushali, as their only heirs an

next of kin, under the law of succession und

which the said deceased was governed. B

Release Deed dated 22ndday of February 202

registered under Serial No. KRL4-3555-202

on 22/02/2022 the said legal heirs released the

joint and undivided share in the said Property

favour of Mr. Arvind Vador. Under

্যেন্ডা State Bank of India

आरएसीपीसी शाखा १७८९७, यूटीआय इमारत, १ला मजला, प्लॉट क्र. १२, रोड क्र. ११, तुंगा पॅराडाईजमागे, एमआयडीसी, मरोळ अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. दुरध्वनी: २८३०३९९८ (फॅक्स) २८३०३९९९/२८३८९७६५, ईमेल: racpc.andheri@sbi.co.in

मागणी सूचना

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात दिनांक २१.०२.२०२२ **रोजीस मागणी सूचना** जारी करून दिलेल्या तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत खालील नमूद कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. काही मागणी सूचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदार/हमीदारांना सूचना

ı	वन्याकारता रूपनाय है प्रकारन करने जाहे.							
ı	कर्जदार/हमीदाराचे नाव	गहाण मालमत्तेचे वर्णन	थकबाकी रक्कम					
ı	श्री. संजय भेदीराम शर्मा	फ्लॅट क्र.ए-७०४, ए विंग, सुमीत अपार्ट,	रु. ९,१९,४६३/-सह					
ı	हमीदार:	रॉयल पाल्म इस्टेट, आरे मिल्क कॉलनी,	त्यावरील पुढील व्याज					
ı	श्री. भेदीराम शर्मा	गोरेगाव(पू), मुंबई-६३	आणि प्रभार					
ı	(कर्जक्र. ३०७९६०८१८८७							

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की. जर सदरह सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासन ६० दिवसांत वर् वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्य तरतुदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव करतील कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये बॅंकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्ण केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी.

कर्जदारांना /इमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद्र, पोस्टदारे, त्यांना पाठवलेली सचन । मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला

दिनांक: ०१/०३/२०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिय

फास्टटोन मर्केटाईल कपनी प्रायव्हेट लिमिटेड नोंद कार्यालय: ॲक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०५९ सीआयएन-यु५१९००एमएच२००६पीटीसी१५९२६६, दूर: ०२२-६६९६९६

फॉर्म क्र. आयएनसी-२६ (कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन)

विभागिय संचालक पश्चिम विभाग समक्ष कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या कलम १३ (४) च्या बाबीमध्ये आणि कंपनीज (इनकॉपोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० चा उप-नियम (५)चा खंड (ए)

फास्टटोन मकँटाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे, ॲक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र च्या बाबीमध्ये

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, फास्टटोन मर्कटाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (यानंत सदर कंपनी असा उल्लेख) हे ''महाराष्ट्र राज्य'' येथून ''गुजरात राज्य'' येथे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी **फेब्रुवारी २१, २०२२** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभा क्र. १/२०२१-२२ येथे कंपनीच्या सभासदांद्वारे मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकार/निगम व्यवहार मंत्रालयाकडे अर्ज

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास खालील नमद पत्त्यावर कंपनीच्या खालील नोंदणीकत कार्यालयात किंवा गंतवणकदार तकार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात विभागिय संचालक पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई - ४००००२, महाराष्ट्र यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमुद करुन शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठवू शकतात:

फास्टरोन मर्कटाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

ॲक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र

अर्जदार कंपनींच्या वतीने आणि करिता फास्टटोन मर्कटाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

(राकेशचंद्र जगदीशप्रसाद सिन्हा)

डीआयएन-०७३४०९९८

ठिकाण: मंबर्ड दिनांक: मार्च ०१, २०२

जाहीर सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, मिळकत (येथील खालील परिशिष्टात वर्णिलेली) च्या संदर्भासह विकास हक्काच्या हेत्करिता आगामी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि समाज सेवा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (''सोसायटी'') आणि तिचे सभासद. जी बीडीआर-१/१०८४६ सन २०२१ अंधेरी क्र. १ च्या उप-निबंधकांकडे रितसर नोंदणीकृत आहे यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक १६ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या विकास करारानुसार मिळकत (येथील खालील परिशिष्टात वर्णिलेली) विकसित करण्यासाठी आगामी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित प्रायव्हेट कंपनी, जिचा पॅन आहे AARCA9460A आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ३८/१९९७, वक्रतुंड सीएचएस लि., गांधी नगर, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ येथे यांच्या नामाधिकाराची पडताळणी करीत आहे.

मिळकत (येथील खालील परिशिष्टात वर्णिलेली) चा उर्वरित भाग सीटीएस क्र. ६२९ (भाग) धारक जिम ही म्हाडाच्या मालकीची आहे आणि म्हाडाने दिनांक २५ मे, २००७ रोजीचा सोसायटीच्या नावे भाडेपटट्याचा करार निष्पादित केला आहे आणि तो १६ मार्च १९८१ पासून सुरू होणाऱ्य नव्वद/नव्याण्णव भाडेपट्टा कालावधीकरिता क्र. बीडीआर-१/४७११ सन २००७ घारक उपनिबंधक अंधेरी यांचेकडे रितसर नोंदणीकृत आहे. पुढे मिळकत (येथील खालील परशिष्टात वर्णिलेली) चा उर्वरित भाग बिल्डिंग क्र. डी१-८५ हा दिनांक २५ मे, २००७ रोजीच्या नोंदणीकृत विक्री विलेखाच्या सुकृताद्वारे सोसायटीच्या मालकीचा आहे आणि तो क्र. बीडीआर-१/४७१२ सन २००७ धारक उपनिबंधक अंधेरी यांचेकडे रितसर नोंदणीकृत आहे.

सोसायटी सभासदांची सूची आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या भोगवट्यातील फ्लॅटचा तपशिल येथे जोडलेला आहे

सर्व व्यक्ती ज्यांचा, विक्री, अदलाबदल, गहाण, विकास हक्क, टीडीआर हक्क, एफएसआय हक्क बक्षीस, धारणाधिकार, विश्वस्त, भाडेपट्टा, कब्जा, वारसाहक्क, सुविधाधिकार किंवा अन्यथा मागील मिळकत आणि फ्लॅट सभासदांच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास सदर सूचना प्रसिद्धीपासून १३ (चौदा) दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय बी-१७०६ विष्ण शिवम टाँवर, विष्ण शिवम मॉल मागे. ठाकर व्हिलेज. कांदिवली पर्व. मंबई - ४००१०१ येथे लेखी स्वरूपात कळविणे यादारे आवश्यक आहे अन्यथा काही असल्यास तो त्यागित केल्याचे समजण्यात येईल.

वरील उल्लेखित परिशिष्ट

गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे स्थित, वसलेल्या आणि अशा एकुण १६ (सोळा) सभासद समाविष्ट तळ अधिक ३ (तीन) मजले समाविष्ट प्रत्येकी २(दोन) विंग्ज समाविष्ट ''समाज सेवा'' अशा ज्ञात त्यावरील उभ्या बिल्डिंग क्र. डी१-८५ सह मोजमापित साधारण ७०२.३४ चौरस मीटर्स गाव वांद्रे पूर्व, तालुका वांद्रे, जिल्हा मुंबई उपनगरचा संलग्न सर्व्हे क्र. ६२९ (भाग) (अनवधानाने भाडेपट्टा विलेखात सीटीएस क्र. ६४७ (भाग) असा नमूद) धारक जमीन किंवा मैदानाचे सर्व ते भाग किंवा विभाग.

जोडपत्र

अ.	नाव	फ्लॅट	अ.	नाव	फ्लॅट		
क्र.		क्र.	क्र.		क्र.		
१	श्री. संदीप संतोष गुप्ता	८६५	9	श्रीम. तनुजा मोहन काते	८७३		
२	श्री. के आर के मेनन	८६६	१०	श्री. नितीन बेनीप्रसाद केडिया	८७४		
3	श्री. आरादादा श्रीनिवास राव	८६७	११	श्रीम. दीपा संदीप गुप्ता	८७५		
Х	श्री. मुरली अग्नीश्वर	८६८] ,,	श्री. संदीप संतोषकुमार गुप्ता			
ų	श्री. जगदीश पै श्री. राघवेंद्र पै श्री. सधीर पै	८६९	१२	श्रीम. सैली एस जोशी श्री. संतोष एम. जोशी	८७६		
ξ	श्री. के आर विश्वनाथन	८७०	८७० ८७१ १४	श्रीम. शांता परमेश्वरन	८७७		
b	डॉ. शरद आर. कोकाटे श्रीम. वर्षा एस. कोकाटे डॉ. आदित्य एस. कोकाटे	८७१		श्रीम. स्वाती सत्यजीत भटकल श्री. सत्यजीत रामदास भटकल	১৩১		
			१५	श्री संतोष एस. त्रिंबककर	८७९		
6	श्रीम. माया जी शिवकुमार	८७२		श्रीम. अनुप्रिता एस. त्रिंबककर			
	श्री. नरेश गोपालकृष्णन नायर	१६	श्रीम. मीनाक्षी व्यंकटचलम	८८०			
सदर	सदर दिनांक २ मार्च, २०२२ जैना एस. शाह						

Place : Mumbai

Date : February 28, 2022

पश्चिम रेल्वे

रुथापत्य अभियांत्रिकी कामे उप मुख्य अभियंता (बांधकाम), पश्चिम रेल्वे रतलाम (एमपी) खालील ईपीसी पद्धतीच्य निविदेकरिता दोन पाकीट प्रणालीअंतर्गत ई-निविदा पोर्टल www.ireps.gov.in द्वारे मागवित आहेत निविदा कः आरटीएम-एनआरडी-डीवायसीई-सी-ईपीसी-०१, कामाचे नाव: ईपीसी पद्धतीवर निमच-रतलाम डबलिंग प्रकल्पाशी संलग्न पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाच्या **निमच** (किमी. २४१.५४) आणि दलौडा (किमी. ३०५.१५) स्थानकांदरम्यान मिड-सेक्शनमध्ये ट्रॅक दुप्पट करण्याचे स्थापत्य अभियांत्रिकी काम, एनआयटी किंमत: ₹२,२९,७६,९६,४५३/-, इसारा रक्कम ₹१,१४,८८,५००/-, बोली उघडण्याचा दिनांक: २५.०५.२०२२रोजी १५.०० वाजता

आम्हाला लाईक करा 🕴 facebook.com/WesternRly

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Mr. Ramujagir I Yadav having office at 102, Tanishka Commercia remises, Near Growells Mall 101, Akurli Road andivali (E), Mumbai - 400 101 Have agreed to evelop the property mentioned in the schedule

ereto, to my client. herefore any person(s) having any claim espect of the said schedule property or par hereof by way of sale, exchange, mortgage harge, gift, maintenance, inheritance ossession, lease, tenancy, sub tenancy, lien cense, hypothecation, transfer of title or beneficia nterest under any trust right of prescription or pre mption or under any Agreement or othe sposition or under any decree, order or Award o therwise claiming, howsoever, are hereby equested to make the same known in writing ndersigned at their office at Shop No. 5. Kenwoo ower, Ramdey Park Road, Mira Road (E), Thane 401 107, within 15 days from the date hereo failing which the said sale will be completed ithout any reference to such claim and the sar

SCHEDULE The peace & parcel/ Property Bearing Survey No 59, Hissa No. 15, Admeasuring 23 Guntha, Village Mori, Taluka - Vasai, District - Palghar.

fany, shall be considered as waived.

Varunkumar S. Mishra Date: 02/03/2022 (Advocate High Court)

Sd/-

PUBLIC NOTICE - 2 Notice is hereby given that, the property **TOTAL DENTAL CARE**

(CIN: U33112MH2010PTC209530)

circumstances, as on today, my Client Mr. Arvind Vador is absolute owner of the said roperty and he has agreed to sell the said Property to the prospective Purchaser/s. My client has instructed me to issue this public notice with a view to establish his rights as absolute owner and invite the claims by the other legal heirs if any, against or to the said roperty. Any person/s having any right or claim upon the said Property along with the sai hares by way of sale, mortgage, lease, will, gif Decree, possession, inheritance, Court Decree or otherwise are required to intimate the same writing along with supporting documentar करण्यासाठी सहमत आहे कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीं सदर परिसराच्य

evidence to the undersigned at his office a Akanksha, 2[™] Floor, Sane Guruii Nagar, abov ICICI Bank, Mulund (East), Mumbai -400 081 within **Fourteen (14) days** from the date hereof failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waive or abandoned and it will be presumed that m client has clear title and in furtherance sale ar transfer of the said Property together with transfer of said shares in favour of the ospective purchaser/s shall be completed by my Client, without any further reference to suc

Schedule of the property
A residential Flat No. 13 on Third Floor of the building known as A Wing, Ramniketan belonging to Ramniketan Co-operative Housin Society Ltd., standing on land bearing City Survey No. 694 situated at Plot No. 3/5. Saroiii Naidu Road, Tambe Nagar, Mulund (West) Mumbai 400 080 together with five shares of Rs 50/- each bearing distinctive nos. from 56 to 60

covered under the share certificate No. 12. Place : Mumbai SAMIR K.VAIDYA Date : 02.03.2022 Advocate

स्कायसेन लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड नोंद कार्यालय: ऑक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र

सीआयएन-यु७३१००एमएच२००५पीटीसी१५०६०६, दूर: ०२२-४२२४४२२४ फॉर्म क्र. आयएनसी-२६

(कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन विभागिय संचालक पश्चिम विभाग समक्ष कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या कलम १३ (४) च्या बाबीमध्ये आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स

२०१४ च्या नियम ३० चा उप-नियम (५)चा खंड (ए) कायसेन लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे, ॲक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र च्या बाबीमध्ये ...अर्जदार कंपनी

जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, **स्कायसेन लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड** (यानंतर सदर कंपनं असा उल्लेख) हे ''महाराष्ट्र राज्य'' येथून ''गुजरात राज्य'' येथे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी **फेब्रुवारी २१, २०२२** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभा क्र. १/२०२१–२२ येथे कंपनीच्या भासदांद्वारे मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकार/निगम व्यवहार मंत्रालयाकडे अर्ज

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्या खालील नमद पत्त्यावर कंपनीच्या खालील नोंदणीकत कार्यालयात किंवा गंतवणकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-**२१ पोर्टल (www.mca.gov.in)** येथे अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात वेभागिय संचालक पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्रॉईव्ह, मुंबई - ४००००२, महाराष्ट्र यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमृद करुन शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठवू शकतात: नोंदणीकत कार्यालय: कंपनी सचिव.

स्कायसेन लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड

ऑक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०५९, महाराष्ट्र

अर्जदार कंपनींच्या वतीने आणि करित स्कायसेन लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड

सभासदत्व क्र. ए१८२४९

(मीतल शरद संपत)

भारतीय स्टेट वैंक State Bank of India

रिटेल ॲसेट्स सेटलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर, ५वा मजला, सिडको टॉवर क्र. ४. बेलापर रेल्वे स्टेशन इमारत, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०० ६१४

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेश अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ भन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २४.१२.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ शुषमा विजय बरुआ सूचनेत नमूद एकूण रक्कम **२४.१२.२०२१** रोजीसप्रमाणे रु. ११,३६,७३४/- (रुपये ु अकरा लाख छत्तीस हजार सातशे चौतीस मात्र) सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सौ. शुषमा विजय बरुआ यांच्या मालकीच्या येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २८ फेब्रुवारी. २०२२ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाला २४.१२.२०२१ रोजीसप्रमाणे रु. ११,३६,७३४/- (रुपये अकरा लाख छत्तीस हजार सातशे चौतीस मात्र) सह त्यावरील व्याज, परिव्यय आणि आनुषांगिक प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ०००२, इमारत क्र. ई - ०४, सिडको मास हाऊसिंग स्किम (ईडब्ल्युएस), सेक्टर ३७

तळोजा, पनवेल, रायगड. दिनांक : २८.०२.२०२२

ठिकाण : तळोजा

स्टेट बँक ऑफ इंडिया

AJR INFRA AND TOLLING LIMITED (FORMERLY GAMMON INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED)

CIN: L45203MH2001PLC131728 Registered Office: 3rd Floor, 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA Tel: 91 - 22 - 2270 5562; E-mail: info@ajrinfra.in; Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

							(₹ In Lacs)
	STANDALONE					CONSOL	IDATED
Sr. No.	Particulars	Quarter ending/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Year ending Dec 20	Year to date Figures/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Year to date Figures/ Previous Year ending March 21 (Audited)	Year to date Figures/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Year to date Figures/ Previous Year ending March 21 (Audited)
1	Total Income from Operations	262.60	237.79	2098.70	4424.09	18765.75	25379.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	184.81	(316.07)	474.56	3360.78	(18829.25)	(24542.13)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	184.81	(316.07)	474.56	3360.78	(18829.25)	(24542.13)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	174.24	(337.57)	439.23	624.70	(19346.79)	(27667.96)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	174.24	(337.57)	439.23	623.78	(16822.02)	(23321.14)
6	Equity Share Capital	18917.64	18917.64	18917.64	18917.64	18,917.64	18,917.64
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				66490.28	(16,926.22)	(104.21)
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.02	(0.04)	0.05	0.07	(1.78)	(2.47)
	2. Diluted:	0.02	(0.04)	0.05	0.07	(1.78)	(2.47)

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.ajrinfra.in. For AJR INFRA AND TOLLING LIMITED

Mineel Mali Whole Time Director DIN-06641595

PRIVATE LIMITED

nas shifted its registered office om 4th Floor, Parle Square Mall, Opp Parle International Hotel. Near Vile Parle (E), Railway Station, Mongiba Road Vile Parle (F) Mumbai 400057 to UNIT NO.167, FLOOR NO.1ST FLOOR, NEW SATGURU NANIK INDUSTRIAL PREMISES COOPERATIVE SOC. LTD., WEH, GOREGAON EAST, MUMBAI CITY Maharashtra, 400 063, India with effect from 23/04/2021

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद निवासी परिसर त्याच्या मालक १) प्रफुल्ल रामजीभाई गांधी, आणि २) कुंदन प्रफुल्ल गांधी सध्या राहणारे येथे फ्लॅट क्र. १४, ताडदेव कोर्ट. १ ला मजला. भाटीया हॉस्पिटलजवळ, ग्रांट रोड, मुंबई-४०० ००७, यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहे आणि जे सर्व दावे आणि बोजापासून मुक्त आणि स्पष्ट आणि विक्रीयोग्य नामाधिकारासह माझ्या अशिलाकडे खालील नमूद निवासी परिसर विक्री आणि हस्तांतर

संदर्भात किंवा कोणत्याही भागा संबंधित विक्री. अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसाहक्क, भोगवटा, ताबा, कुळवहिवाट, उपकुळवहिवाट, लिव्ह अँड लायसेंस, काळजीवाह् तत्व, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा धारणाधिकार, निर्वाह, सविधाधिकार, कोणत्याही कराराद्वारे इतर हक्क, अभिहस्तांतर विलेख, लेखी. मृत्यू, मृत्यूपत्रित दान, उत्तराधिकारी, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, खटला, न्यायालयाच्या कोणत्याही निर्देश किंवा लेखी करारादारे भार, स्थिती, किंवा अन्य काही किंवा कसाही प्रकारे. च्या मार्गे कोणत्याही भाग, हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप किंवा मागणी असल्यास आणि/किंवा दावा करीत असल्यास, त्यांनी सदर जाहीर सचनेच्या प्रसिध्दीच्या १४ (चौदा) दिवसांत २८, ३ रा मजला, न्यू बंसीलाल बिल्डिंग, ११, होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊससमोर, फोर्ट, मुंबई-४०० ०११ येथे पत्ता असलेली निम्नस्वाक्षरीकार, कु. दिप्ती गाह (वकील) कड़े दस्तावेजी परावेसह लेखी सदर कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास, कोणत्याही अशा भाग. हक्क. नामाधिकार. फायदा हितसंबंध, दावे, आक्षेप आणि/किंवा मागणी, दर्लक्षित केला जाईल आणि सर्व हेत आणि उद्देशाकरिता सोडून दिला आणि/किंवा त्यागित केला किंवा मागे घेण्यात आला असा गृहित धरला जाईल आणि कोणत्याही प्रकारे कसाही बंधनकारक नसेल आणि माझे अशील व्यवहार पूर्ण करण्यास कार्यवाही

दि ताडदेव कोर्ट को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या दिनांक १५ ऑक्टोबर, १९७० च्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४ अंतर्गत विभिन्न क्र. १६ ते २० (दोन्ही समाविष्टित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे पाच (५) पूर्ण भरणा केलेली शेअर्सचे ते सर्व त्यासह २५१, जावजी दादाजी मार्ग, ताडदेव रोड, मुंबई-४००००७ येथे स्थित. वसलेले आणि असलेले ताडदेव विभागाच्या सी.एस. क्र. २९८, २९९ ३०२, ३०३, ३०४ आणि ३०५ धारक जमीनीच्या ते सर्व भाग आणि विभागावर उभी "ताडदेव कोर्ट' अशा ज्ञात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर निवासी परिसर असलेले फ्लॅट क्र. १४, मोजमापित ७३५ चौ. फू. चटई, चे ते सर्व.

कु. दिप्ती शाह वकील आणि सोलिसिटर इंग्लंड आणि वेल्स दिनांक: ०२/०३/२०२२

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे

अशील म्हणजेच श्री. करुणाकर शंकर पुजारी हे प्लॉट क्र. १०५१, देवीदयाल क्रॉस रोड, चंद्रकांत कोटेचा मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० येथे स्थित ''कमानी ऑफिसर्स' को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' (नोंदणी क्र. सोसायटी बीओएम/एचएसजी/२९२८ सन १९७१) (यानंतर 'सदर सोसायटी'' असा उल्लेख) च्या ''आनंद' म्हणन जात इमारतीच्या ए विंगमधील १ल्या मजल्याव स्थित फ्लॅट क्र. २० धारक निवासी परिसर (यानंत 'सदर परिसर'' असा उल्लेख) च्यासह श्रेअर प्रमाणपत्र क्र. १७ मध्ये स्थापित विभिन्न क्र. ८१ ते ८५ धारक सदर सोसायटीचे प्रत्येकी रू. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स (यानंतर सदर शेअर्स असा उल्लेख) च्या तंदर्भामध्ये परिपूर्ण मालक आहेत. सदर परिसराच्या संदर्भामधील उपलब्ध दस्तावेज हे श्री. अब्राहम थॉमस गाणि श्री. करुणाकर शंकर पूजारी म्हणजेच माझे अशिल यांच्यामधील निष्पादित दिनांक १७ फेब्रुवारी १९८७ रोजीच्या विकी आणि हस्तांतराचा करार आहे. ादर परिसराच्या संदर्भामध्ये सदर दिनांक १७ फेब्रवारी १९८७ रोजीच्या विक्री आणि हस्तांतराचा करारापूर्वीचे मळ कागटपत्र/करार/विलेख/टस्तावेज हरविले/गहाळ झाले आहेत आणि अथक प्रयत्नांच्या शोधानंतरही शोधन सापडण्यासारखा नाही. माझ्य अशिलांकडे त्यांच्या नोंदीमध्ये सदर दिनांक १७ फेब्रुवारी १९८७ रोजीच्या विक्री आणि हस्तांतराचा कराराच्या पूर्वी निष्पादित सर्व/कोणतेही कागदपत्र/करार, विलेख/दस्तावेजांच्या फोटोकॉपीजही नाहीत. जर कोणत्याही व्यक्ती/ बँक/ वित्त संस्था यांना सदर परिसराच्या संदर्भामधील सदर मुळ कागदपत्र/करार/विलेख/दस्तावेजांचा ताबा असल्यास जर कोणत्याही व्यक्ती/ बँक/ वित्त संस्था यांना मटा परिमराच्या मंदर्भामध्ये मटा दिनांक १७ फेब्रुवारी १९८७ रोजीच्या विक्री आणि हस्तांतराच करार किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाड्याने देणे, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, मार्गाचा हक्क, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भोगवटा, अभिहस्तांकन, गहाण ु वारसाहक, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, विश्वस्त, मुळ रामाधिकार विलेखाचा ताबा किंवा कोणतेही भार कौटंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, कंत्राट, करार, विकास हक्क किंवा अन्य काही कसल्याही स्वरूपाचे दावे असल्यास मला सदर लिखित कागदोपत्री पूराव्यासह माझ्या खालील नमुद पत्त्यावर या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास. असे समजले जाईल की. तेथे सदर परिसराच्या संदर्भामध्ये तसे दावे आणि मागणी ह्यात नाहीत आणि नंतर तशा व्यक्तींचे दावे आणि मागणी जर असल्यास ते सर्व इच्छा आणि हेत्नुसार त्यागित आणि परित्यागित समजले जातील आणि सदर परिसराचे नामाधिकार स्पष्ट, पणनयोग्य आणि सर्व भारांपासून मक्त समजले जातील

मुंबई, दिनांक ०२ मार्च, २०२२

३२०० चौरस फूट वापरण्यायोग्य चटई क्षेत्र आणि ३८८ अशा ज्ञात इमारतीच्या पोडियम लेवल क्र. १ येथील दोन (०२) कार पार्किंग स्पेसेस आणि तळ मजल्यावरील एक (०१) ओपन कार-पार्किंग स्पेस सह संपूर्ण चौथ्या मजल्यावरील पॅसेज, स्लोपिंग टेरेस, सर्व्हंट टॉयलेट, छज्जा, इ. चे प्रतिबंधित क्षेत्र जे मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यातील लिंकिंग रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथे स्थित गाव खार (दांडा) चा अंतिम प्लॉट क्र. ३८८ आणि सी.टी.एस. क्र. ई/२७४, ई/२७५ आणि ई/२७६ धारक जिमनीच्या प्लॉटवर उभारित आहे; आणि

सही/-

विकास ठक्क

वकील उच्च न्यायाल

४०१/४०२, साईनाथ हाऊस,

बी.पी.एस. क्रॉस रोड क्र.१. शॅरॉन स्कूलजवळ, मुलुंड (पश्चिम) (बी) ८ मे, २०१४ रोजीच्या विक्री करारांतर्गत सर्व हक, लाभ आणि विशेषाधिकार (८/५/२०१४ रोजी अनु क्र. बीडीआर४-३१७४-२०१४ अंतर्गत नोंदणीकृत). मुंबई सदर दिनांक ०२ मार्च, २०२२.

> ॲड. किरणजीत सिंग राजपूत किरणजीत सिंग ॲण्ड कं वकील आणि नोटरी

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांचे निधन



जाहीर सूचना

मागणीपासून मुक्त खालील परिशिष्टामध्ये विवर्णीत

करीत आहे. सर्व व्यक्तींस सदर मिळकतीवर किंवा

विरोधात किंवा कोणत्याही भागासंबंधी गहाण, भेट

विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, अभिहस्तांकन

परवाना, कुळवहिवाट, उपकुळवहिवाट, वारसाहक्क

लेखी करार, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह

सुविधाधिकार, ताबा, किंवा अन्यकाही कसाहीच्या मार्गे

कोणत्याही भाग, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, मागणी

किंवा दावा असल्यास किंवा असा दावा करीत

असल्यास, त्यांनी सदरहू प्रसिध्दीच्या तारखेपासून १४

दिवसांत लेखस लिगल, जी-१९, एव्हरेस्ट बिल्डिंग,

वा मजला, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०० ०३४ येथ

किंवा Lekhesh.dholakia@lekhslegal.in; आणि

harsh.chokhawala@lekhslegal.in; द्वारे त्याच्या

कार्यालयात निम्नस्वाक्षरीकाराकडे ह्या संदर्भात

दस्तावेजी परावेसह सदर कळविणे आवश्यक आहे.

अन्यथा कोणत्याही अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय

मिळकतीच्या खरेदीच्या व्यवहार पूर्ण केला जाईल आणि

सदर काही असल्यास, सोडून दिला मानण्यात येईल.

वरील संदर्भित परिशिष्ट

बृहन्मुंबईच्या हद्दीत, चेंबूर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या

नोंदणी उपजिल्ह्यामध्ये गाव चेंबुर, तालुका कुर्ला येथे

स्थित सीटीएस क्र. १३३८ आणि १३३८/१ ते ४ धारक

आणि उपनगर योजना क्र. ॥ चेंबुरच्या प्लॉट क्र. ३८

धारक जमीनीच्या प्लॉट, मोजमापित ८१४ चौ. यार्डस् जे

६८३.५० चौ. मीटर्सशी समतुल्य किंवा तत्सम, त्यासह

त्यावर उभी "चंदिका" अशा ज्ञात इमारत, तळ अधिक

१२ वरचे मजले समाविष्टित "चंद्रिका" अशा ज्ञात

इमारतीमध्ये ७ व्या मजल्यावर फ्लॅट धारक क्र. ७०१

मोजमापित १५५५ चौ. फू. चटई क्षेत्र आणि दोन यांत्रिकी

स्टॅक कार पार्किंग जागा, आणि पुढीलप्रमाणे सीमाबध्द:

पर्वेला किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ३७९ द्वारे

उत्तरेला किंवा त्या दिशेने: ९ वा रोड द्वारे;

पश्चिमेला किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ३८१ द्वारे;

टक्षिणेला किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ३९२ द्वारे

खरेदीदारांकरिता वकील आणि सॉलिसिटर्स

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. हिमांशु प्रफुल

शेठ, श्री. अरविंद भानुशाली आणि सौ. रिंकू

विनोद भानुशाली (मालक) यांनी दिनांक ८ में,

२०१४ रोजीच्या विक्री करारांतर्गत आणि सर्व

भारांपासून मुक्त येथे खालील लिखित परिशिष्टात

अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले त्यांचे सर्व

हक्क, लाभ आणि विशेषाधिकार सह त्यांचे

परिसर माझ्या अशीलांना विकण्याचे मंजूर केले

कोणत्याही व्यक्तींना सदर परिसर किंवा

त्यावरील कोणताही भाग किंवा येथे खालील

लिखित परिशिष्टात वर्णिलेल्या दिनांक ८ मे,

२०१४ रोजीच्या विक्री करारांतर्गत हक, लाभ

आणि विशेषाधिकारामध्ये, त्याकरिता किंवा वर

विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट,

विश्वस्त. वारसा. ताबा. भाडेपट्टा. उप-

भाडेपट्टा, करार, हस्तांतर, कुळवहिवाट, पोट-

कुळवहिवाट, अंत्यदान, उत्तराधिकार, परवाना

निर्वाह, प्रलंबित वाद, कर्ज, आगाऊ

न्यायालयाद्वारे पारित किंवा जारी आदेश

निवाडा किंवा हुकूम, कर किंवा महसूल किंवा

वैधानिक प्राधिकारी, जप्ती, तडजोड किंवा अन्य

कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास तसे

लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांन

कायदेशीर दस्तावेजी पुराव्यासह ४०२, ४था

मजला, बी विंग, पिनॅकल कॉपोरेट पार्क, ट्रेड

सेंटरच्या पुढे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व,

मुंबई-४०० ०५१ येथे सदर तारखेपासून सात

(७) दिवसांत कळविणे आवश्यक[ँ] आहे.

अन्यथा कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत असे

गृहित धरले जाईल आणि तसे जर काही

. असल्यास ते त्यागित किंवा परित्यागित

असल्याचे समजले जातील आणि माझे अशील

वरील उल्लेखित परिशिष्ट:

(ए) स्विमिंग पूल, फिल्ट्रेशन प्लांट, मेंटेनन्स

एरियाच्या समाविष्टित क्षेत्रांचे **फ्लॅट धारक क्र**.

४०१ आणि ४०२ एकत्रितपणे मोजमापित

सदर परिसराच्या खरेदीची प्रक्रिया करतील.

कोणत्याही

धारणाधिकार, प्रतिज्ञा,

मुंबई, सदर दिनांकित ०२ मार्च, २०२२

लेखस् लिगलकरिता

लेखेश एन. ढोलकिया

बँकिंग व अर्थकारणातील गाढे अभ्यासक, युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण तथा पी. एन. जोशी यांचे मंगळवारी सकाळी बँकिंग व अर्थकारणातील गाढे

सातारामधील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

कर्नाटकातील चिक्कोडी हे जोशी यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कोडीत तर माध्यमिक शिक्षण बेळगावात झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाची द्विपदवी घेतली. यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेत अर्थशास्त्र विभागात १५ वर्षे अधिकारी म्हणून नोकरी केली. बँक ऑफ इंडियाचे ते महाव्यवस्थापकही होते.

त्यांचे शिक्षण, दीर्घ अनुभव आणि अभ्यासपूर्ण कामकाजाची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने सातारची ओळख असलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. एन. जोशी यांच्यावर नव्वदच्या दशकात जबाबदारी सोपवली. बँकिंग विश्वातील जाणकार अशी सर्वदूर ओळख असलेल्या पी. एन. जोशी यांची बँकिंग व अर्थकारणाविषयीची अनेक पुस्तके मराठी व इंग्रजीमधून प्रसिध्द आहेत. त्यांची काही पुस्तके प्रचंड गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले


सरकारच्या बँकिंग व आर्थिक धोरणांवर ते विविध वृत्तपत्रात लिहीत असत. सारस्वत बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले न्यासाचे प्रमुख विश्वस्त व पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते.

मुख्यमंत्रीपद जाईल याच की, माझे अशील हे श्री. सुरेश जयंतीलाल ठाणावाला भीतीने उद्धव ठाकरे हतबल कु. सेजल सुरेश ठाणावाला आणि श्री. अनिकेत सेजल -ठाणावाला यांच्याकडून सर्व बोजा, दावे आणि

प्रवीण दरेकर यांची टीका

वार्ताहर/सोलापूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी तत्काळ पुढाकार घेतला. ती तत्परता ते राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतीत घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना मित्र पक्षांची नाराजी



देशद्रोही असणाऱ्या व्यक्तींसोबत अल्पसंख्यांक मंत्री मंत्री नवाब मलिक यांचा संबंध आहे. या आरोपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना अटक केली आहे, तर भाजपच्या आदेशानुसार त्यांना अटक केलेली नाही. मात्र नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकासआघाडी केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केली.

नवाब मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध आहेत, असा आरोप या तपास यंत्रणेने लावला आहे. एका देशद्रोही सोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध ठेवणे हा देशद्रोह आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने नवाब "मलिक हटाव देश बचाव" अशी भूमिका घेत राज्यभर नारा लावला आहे. राज्य सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे गरजेचे असताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र भाजपा गप्प बसणार नाही, राजीनामा घेणारच आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.



कामगाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

वार्ताहर/कराड : सातारा येथील पोवई नाक्यावर भरदिवसा एका दुकान कामगाराला मारहाण करून सुमारे दिड लाख रूपये लंपास केल्याची घटना गेल्या दोन दिवसांपर्वी घडली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे तर आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यातील ५१ हजार ५०० रूपये, मोबाईल व दुचाकी असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे. शुभम उर्फ ऋषिकेश हनुमंत साठे, गौरव उर्फ ट्यॅटू अशोक भिसे, राकेश कृष्णा सोनकांबळे (तिघे रा.मल्हारपेठ,सातारा) अशी पोलीसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आणखी तीन

संशयिताचा शोध सुरू आहे. याप्रकरणी धर्मराज गुंजले व संशयित सोनकांबळे हे सातारा येथील मार्केट यार्ड परिसरातील एका दुकानात कामाला आहेत. दुकानातील कॅश भरण्यासाठी शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी गुंजले हे शहरातील पोवई नाक्यावर आले होते. त्यावेळी त्यांना अडवृन मारहाण करत संशयितांनी पैसे लंपास केले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस तपासात राकेश सोनकांबळे यानेच कट रचून इतर संशयितांना पैसे भरणार असल्याची माहिती देऊन लुटमार केल्याचे निष्पन्न झाले.

∆ayas आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ इंड स्क्रेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२० सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात

सही/-

संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार याना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावर्ण झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार तारण मत्तेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे. अन्यथा प्रा. अ. सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतदीन्वये खाली दिल्यानुसा गहाण मिळकतीचे वर्णन कर्जदाराचे नाव

	पूजा जा साराज जातन रचना	
श्री. प्रदिप जयराम शेडगे,	२६ फेब्रु २०२२	फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, बी विंग, ओम सागर अपार्टमेंट,
श्री. मनिष शेडगे, सौ. सुरेखा शेडगे	रु. ५७०७५३.४१/- व	सीटीएस क्र.११९२, सेक्टर १९, शहबाझ, मस्जिदजवळ, बेलापूर,
(खाते क्र.) एलएनबीईएल०१८१७-१८००६११६९	रु. १०९४७८१.४१	नवी मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत मोजमापित ५५२ चौ. फू.
हमीदार: श्री. सचिन राजेंद्र शेडगे	२४ फेब्रु २०२२	
(खाते क्र.) एलएनबीएलपी००३१५-१६००२०८०३		
श्री.रणधीरकुमार गजेंद्र सिंग, सौ. अर्चना रणधीरकुमार सिंग	२६ फेब्रु २०२२	फ्लॅट क्र. ०५, तळ मजला, रिद्धी सिद्धी संकुल, गोलावली,
(खाते क्र.) एलएनटीएचए०१८१५-१६००१६१८१	रु. १६५२८८.४१/- व	डोंबिवली(पू), ठाणे, महाराष्ट्र मोजमापित ३२५ चौ. फू.
हमीदार: श्री. विरेंद्र बी महेंदर	रु. ४०८९२१.४१	
(खाते क्र.) एलएनटीएचए००३१३-१४०००८०३६	२४ फेब्रु २०२२	
ठिकाणः जयपुर दिनांक: ०२.०३.२०२२		प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड

एकाच रात्री दोन बँका लूटण्याचा प्रयत्न अमरावती : जिल्ह्यातील

चांदुरबाजार तालुक्यातील तळवेल गावात मध्यरात्री दोन बँका फोडण्यात आल्या. यात चोरटे कॅश लॉकरपर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे बँकेतील कॅश सुरक्षित राहिली आहे. तळवेल गावातील जिल्हा मध्यवर्ती बँक व सेंट्रल बँकमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत.

Public Notice

All members and any person in proposed slum Rehabilitation Scheme on the Final Plot bearing no. 325 of village Panchpakhadi, Tal. Dist. Thane (w) for Shri Sainath CHS Gruha Nirman Sanstha (Niyojit) Address : Sainath Nagar, Namdev Wadi, Panchpakhadi, Near Nitin Company, Thane (w) 400602 are informed that Slum Rehabilitation Authority, Thane. Address - Thane Municipal Corporation Market Building, 2nd Floor, Khevra Circle, Dr. Almeida Road Manpada, Thane (W) has issued L.O.I No. - MMR/ SRA/ ENG / 017 / SEC -2 / PVT / AP-Rehab Building, at 23.02.2022 to M/s Trimity Realty LLP to develop the said property. Hence members and any person who has any objection on said property may please contact within 7 days from publishing this notice to the SRA on above mentioned address or to M/s Trimity Realty LLP Address: 102, Umeccha, Baji Prabhu Deshpande Road, Naupada, Thane (W) 400602 to register their objection in Writing.

for TRIMITY REALTY LLP Sd/-

Date: 02-03-2022

Partner

See. Regulation 33(2 By Regd. A/D, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

UNION BANK OF INDIA V/S MAHADIK SUNIL VISHWANATH

(CD 1) MAHADIK SUNIL VISHWANATH B/303, Ashapura Park, Near Green Park, Towe Subhash, Dairy Lane, Gandhinagar, Dombivali East, Thane, Maharashtra- 421204. **(CD 2) MR. MHATRE DILIP MOTIRAM** C5/1, 0/1 CIDCO Colony, Sec 18, New Panvel avi Mumbai, Maharashtra- 410206.

his is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the residing Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in 0A/546/2012 an amount of 13,62,857.00 (Rupees Thirteen Lakhs Sixty Two Thousands Eight Hundred Fifty Seven Only ong with pendentellite and future interest @ 12.25% Simple Interest Yearly w.e.f. 28/08/2012 ealization and costs of ₹ 38,129 (Rupees Thirty Eight Thousand One Hundred Twenty Nine Only as become due against you (Jointly and Severally).

- You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.
- 3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the next date of hearing.
- 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 20/04/2022 at 10.30 a.m for further proceedings.
- 5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:
- (a) Such Interest as is payable for the period commencing Immediately after this notice the certificate / execution proceedings.
- (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice an warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount date.

 Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 15/02/2022

Recovery Office

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3

SCHEDULE I

FORM A **PUBLIC ANNOUNCEMENT**

Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation) Regulations, 201 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **GOPISHA HOLDINGS PRIVATE LIMITED**

ſ	1	Name of corporate person	GOPISHA HOLDINGS PRIVATE LIMITED		
	2	Date of incorporation of corporate person	12th August, 1999		
	3	Authority under which corporate person is incorporated/ registered	The Registrar of Companies-Mumbai		
	4	Corporate identity number / limited liability identity number of corporate person	U67190MH1999PTC121264		
	5	Address of the registered office and principal office (if any) of corporate person	105/106 STELLAR TOWER, LOKHANDWALA COMPLEX, ANDHERI-W MUMBAI MH 400053		
	6	Liquidation commencement date of corporate person	01st March, 2022		
	7	Name, address, email address, telephoneNumber and the registration number of the liquidator	Ms. Kala Agarwal. IP Registration No: IBBI/IPA-002/IP-N00841/2019-2020/12734 Address: 801, Embassy Centre, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai- 400021. E-mail:pcskalaagarwal@gmail.com Mobile: 07021597117 / 9819888185		
Ī	8	Last date for submission of claims	30th March, 2022		
ſ	Notice is hereby given that the Gopisha Holdings Private Limited has				

commenced voluntary liquidation on 01st March, 2022.

The stakeholders of Gopisha Holdings Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 30th March, 2022, to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic

neans only. All other stake holders may submit the proof of claims i person, by post or by electronic means

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

Date: 02nd March, 2022

Kala Agarwal. IP Registration No: IBBI/IPA-002/IP-N00841/2019-2020/12734

Date: 02-03-2022

2. Diluted:

Place: Mumbai

Date : February 28, 2022

Union Bank

Kalbadevi Branch, Acharya Mahapragya Vidya Nidhi Foundation Building, 32, Dadi Seth Agyari Lane, Kalbadevi Road, Mumbai-400 002 PH.022-22408855 Email id:kalbadevi@unionbankofindia.com

APPENDIX IV POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For immovable Property)

hereas: The undersigned being the authorized Officer of the **Union Bank of India** Kalbadevi Branch, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated **07-10-2021** calling upon the Borrower M/s Beepee Hospitality LLP to repay the amount mentioned in the notice being Rs.10,80,13,159.97 (Rupees Ten Crores Eighty Lakhs Thirteen Thousand One Hundred Fifty Nine and Ninety Seven Paisa only) and interes reon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interes Enforcement) Rules 2002 on this 25th day of February of the year 2022

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Union Bank of India Kalbadevi Branch** for an amount of Rs. 10,80,13,159.97 (Rupees Ten Crores Eighty Lakhs Thirteen Thousand One Hundred Fifty Nine and Ninety Seven Paisa only) as on 31-05-2021 and The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Sectio

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

Plot No. C2 Block No. 498, NH 8(Mumbai Ahmedabad Highway) Survey No. 498 Paiki C-2, Khatha No. 507, Adjacent to Decent Hotel Village- Palsana Tal Palsana Dist-Surat, Guiarat, Admeasuring 1314.64 sq. mts. in the name of M/s Rukman Fibres Pvt. Ltd. Boundaries of Property:- North-Block No. 498 Paiki Plot No. B/2 South-Block No. 537 - 538 Land East-Block No. 498 Paiki C-1 West-Block No.

Date : 25-02-2022 Place : Surat

Authorised Officer UNION BANK OF INDIA

कार्यालय कृषि उपज मंडी समिति जावरा जिला, रतलाम (म.प्र.)

क्र./मंडी/नि./21-22/2597

जावरा, दिनांक 28/02/2022

निविदा आमंत्रण सूचना

प्रमुख अभियंता म.प्र. लोक निर्माण विभाग में उपयुक्त (एकीकृत पंजीयन प्रणाली) पंजीकृत निविदाकारों से प्रतिशत दर आधार पर सिस्टम निविदाएं क्रमांक 2022_MPSAM_187589_1, 2022_MPSAM_187590_1, एवं 2022_MPSAM_187591_1 के अंतर्गत ऑनलाईन निविदाएं दिनांक 03.03.2022 से दिनांक 23.03.2022 को सायं 5:30 बजे तक एवं भौतिक रूप से दिनांक 28.03.2022 को सायं 5:30 बजे तक जरिये स्पीड पोस्ट/पंजीकृत डाक से (वित्ति ऑफर को छोड़कर) आमंत्रित की जाती है। निविदा प्रपत्र एवं अन्य जानकारी निविदाकारों को म.प्र. शासन के ई-निविदा के पोर्टल http://www.mptenders.gov.in/nicgep/app पर प्राप्त होगी एवं उक्त निविदा से संबंधित समस्त जानकारी मंडी बोर्ड के पोर्टल http://www.mpmandiboard.gov.in पर भी अवलोकनीय होगी।

नोट:- आवश्यक होने पर उपरोक्त निविदा सूचना से संबंधित किसी भी प्रकार के संशोधन सूचना अथवा अन्य जानकारी केवल उपरोक्तानुसार पोर्टल पर ही प्रदर्शित किया जावेगा

कृषि उपज मण्डी समिति, जावरा जिला- रतलाम (म.प्र.)

भारसाधक अधिकारी कृषि उपज मण्डी समिति, जावरा जिला- रतलाम (म.प्र.)

Shop No. A-15, B -16 to 19, Ground Floor, Harya's Dream Park, Mira Bhayander Road Mira Road (East), Thane 401107, Ph : 022 - 28119220, 022 - 28119220, 77938673609 Email: miraroad@indianbank.co.in Website: www.indianbank.in

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)
[Under Rule- 8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002]

The undersigned being the Authorised officer of the Indian Bank appointed/designated under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23.09.2021 calling upon Mr. Ravindra Anant Bombatkar prop of M/s Shree Krupa Enterprise (Borrower) and Mr. Ravindra A. Bombatkar (Guarantor), to repay the amount mentioned in the notice being Rs.19,92,801 (Rupees Nineteen Lakh Ninety Two Thousand Eight Hundred and One Only {Rs.11,95,946 + MOI Rs.63,598 (OCC), Rs.15,93,959 + MOI Rs.10,284 (TL), Rs.4,90,665 + MOI Rs.23,693 (TL) and Rs.47,123 + MOI Rs.1,533(FITL)) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in gener, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferre on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 24th of February of the yea

AUZZ.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs.19,92,801 (Ruppees Nineteen Lakh Ninety Two Thousand Eight Hundred and One Only (Rs.11,95,946 + MOI Rs.63,598 (OCC), Rs.1,59,595 + MOI Rs.10,284 (TL), Rs.4,90,665 + MOI Rs.23,693 (TL) and Rs.47,123 + MOI Rs.1,533(FITL)) and interest and other charges thereon

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the

time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property:

Equitable Mortgage of Flat No.1, Ground Floor, Kumbh Shrishti CHSL in SHRISHTI COMPLEX, B Wing, Building

No 106/SC, Sector-1, Plot bearing S, No. 75.207.2017 to 220, 228 to 236.238 to 251.255 to 258 (P) at village Mira

Mira Road (E), Distt Thane, PIN 401107

North: Mitrak Society. South: Hansa Society East: Slum Area, West: Rushabh Society

Authorized Officer Indian Bank

Place : Jaipur

AAVAS FINANCIERS LIMITED

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area. Jaipur. 302020

POSSESSION NOTICE Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

	,		
Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
RAVINDRA BHIKU SAKPAL, Mrs. RINA SAKPAL (A/c No.) LNTHN01820-210148433 Guarantor: Mr. Dinesh Dattaram Temkar (A/c No) LNTHN02119-200141197	21-Dec-21 Rs. 271058/- & Rs.423116/- Dues as on 16-Dec-21	PROPERTY SITUATED AT FLAT NO. 006, GROUND FLOOR, A WING, ESG VISHWA, SITUATED AT LAND BEARING SURVEY NO. 59, HISSA NO. 5B/1, GHOTSAI VILLAGE, TITWALA (EAST) TAL KALYAN, THANE, MAHARASHTRA Admeasuring: 290 Sq. Ft.	Symbolic Possession Taken on 28-Feb-22
VISHWANATH ANANT CHAVAN, Mrs. KALYANI CHAVAN (A/c No.) LNBSR02116-170028426 & LNBSR01816-170030560	21-Dec-21 Rs. 325384.41/- & Rs.194810/- Dues as on 16-Dec-21	PROPERTY SITUATED AT FLAT NO. 205, 2ND FLOOR, A WING, LILAVATI NAGAR, SURVEY NO. 100 (OLD) NEW SURVEY NO. 156, ACHOLE, VASAI, PALGHAR, MAHARASHTRA Admeasuring: 34.31 So. Mirs	Symbolic Possession Taken on 28-Feb-22

निर्भिड



नि:ष्पक्ष

www.navshakti.co.in

AJR INFRA AND TOLLING LIMITED

(FORMERLY GAMMON INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED)

CIN: L45203MH2001PLC131728

Registered Office: 3rd Floor, 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA
Tel: 91 - 22 - 2270 5562; E-mail: info@ajrinfra.in; Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

						(₹ In Lacs)
		STANDALON	CONSOLIDATED			
Particulars	Quarter ending/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Quarter ending/ Previous Year ending Dec 20 (Unaudited)	Year to date Figures/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Year to date Figures/ Previous Year ending March 21 (Audited)	Year to date Figures/ Current Year ending Dec 21 (Unaudited)	Year to date Figures/ Previous Year ending March 21 (Audited)
otal Income from Operations	262.60	237.79	2098.70	4424.09	18765.75	25379.70
et Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional nd/or Extraordinary items#)	184.81	(316.07)	474.56	3360.78	(18829.25)	(24542.13)
et Profit / (Loss) for the period before tax fter Exceptional and/or Extraordinary items#)	184.81	(316.07)	474.56	3360.78	(18829.25)	(24542.13)
et Profit / (Loss) for the period after tax Ifter Exceptional and/or Extraordinary items#)	174.24	(337.57)	439.23	624.70	(19346.79)	(27667.96)
otal Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and ther Comprehensive Income (after tax)]	174.24	(337.57)	439.23	623.78	(16822.02)	(23321.14)
quity Share Capital	18917.64	18917.64	18917.64	18917.64	18,917.64	18,917.64
eserves (excluding Revaluation Reserve) as shown the Audited Balance Sheet of the previous year				66490.28	(16,926.22)	(104.21)
arnings Per Share (of ₹2/- each)						
eff eff ct ct que t	Afor Extraordinary items#) It Profit / (Loss) for the period before tax er Exceptional and/or Extraordinary items#) te Profit / (Loss) for the period after tax er Exceptional and/or Extraordinary items#) al Comprehensive Income for the period omprising Profit / (Loss) for the period (after tax) and ner Comprehensive Income (after tax)] uitly Share Capital serves (excluding Revaluation Reserve) as shown he Audited Balance Sheet of the previous year rnings Per Share (of ₹ 2/- each)	184.81 184.81	3/or Extraordinary items#) 184.81 (316.07)	184.81 (316.07) 474.56	184.81 (316.07) 474.56 3360.78	184.81 (316.07) 474.56 3360.78 (18829.25) Profit / (Loss) for the period before tax Profit / (Loss) for the period after tax Profit / (Loss) for the period (after tax) and Profit / (Loss) for the period (after tax) and Profit / (Loss) for the period (after tax) Profit / (Loss) for the period after tax Profit / (Loss) for the period after

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.ajrinfra.in For AJR INFRA AND TOLLING LIMITED

0.02

(0.04)

Mineel Mali Whole Time Director DIN-06641595

(1.78)

MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

Tel.: (022) 26871634/26873856/9899/0052/1897 PUBLIC NOTICE

Udyog Sarthi, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093

MIDC invites online Applications from 02.03.2022, 11.00 a.m. to 16.03.2022 till 5.00 p.m. for allotment of Industrial Plots(Including SC/ST Reserved Plots) on "As is Where is basis" by Application from areas mentioned below. For Filing application and detailed information visit our official website www.midcindia.org

Sr. No.	District	Industrial Area	Total Area in H.A.	No. of Plots
1	Nashik	Malegaon (Ajang - Rawalgaon) Phase -3	44.30	235

Note: All rights reserved by MIDC to changes No. of Plots & Area of allotment Helpline No.: 8422944043 During working Days (Morning 11.00 to 5.00 P.M.) *Terms & Conditions are applicable, Please visit website.

E-mail ID :- lac@midcindia.org

General Manager (Land) MIDC. Mumbai - 93

... RESPONDENTS

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 MTNL BHAVAN, 3rd FLOOR, STRAND ROAD, APPOLLO BUNDER, COLABA MARKET, COLABA, MUMBAI 400 005.

MISCELLANDEOUS APLICATION NO. 29 OF 2021 Perundurai Leather Industries Eco Security Pvt. Ltd. (PLIES) ... Applicant Versus AXIS BANK LTD. AND OTHERS

NOTICE

- Whereas the Application has been made to the Tribunal. The copy of which is enclosed herewith. This is to give you notice as to why the relief asked for should not be granted. Take Notice that the said Application will be taken up for hearing by this Tribunal at 11.00 A. M. or at such time immediately thereafter according to the convenience of the Tribunal on 11 day of May 2022
- You are required to appear in Person or by a Pleader/ Advocate duly instructed at the aforesaid time and file your reply, (If any).
- 3. Take Notice that in default of your appearance on the day mentioned herein before, the proceeding wil be heard and determined in your absence Given under my hand and the seal of the Tribunal on this 11 day of Feb, 2022,

(Seal) Registrar DRT II. Mumba

Name and address of all the respondents No. 2, 3, 4 and 6 (2) HYDROAIR TECTONICS (PSD) LTD

Registered office at A/116, Raheja Arcede, Plot No. 61, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400 614

through its official Liquidator (3) Mr. HARBHAJAN SINGH

Flat No. 1201 Seawood Estate Building No. 2.

NRI Complex, Sector 54/56/58 Nerul, Navi Mumbai 400706 (4) Mrs. Rajkumari Singh

Flat NO. 1201 Seawood Estate Building No. 2,

NRI Complex, Sector 54/56/58 Nerul, Navi Mumbai 400706 (6) PRIA CEPT (INDIA) LTD.,

Registered office at A/116, Raheja Arcede, Plot No. 61, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400 614

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION **PETITION NO. 3522 OF 2021**

Petition for Probate of Last Will and Testament of Ahtesham Haidar Sayed alias Ahtesham Haidar Md. Shyyad alias Ahte Sham Haidar Modh Ismal Sayyad, Shia, Muslim Jndian Inhabitant of Mumbai, Widower Occupation; service, who was residing at the time of his death at Plot No. 24/C/2, Niranjan Budh Vihar, Baiganwadi, Shivaji Nagar, Govandi, Mumbai-400 043.Deceased

Imran Ebrahim Rasool, Shia Muslim, Indian Inhabitant of Mumbai, age 62 yrs., Occupation: Business residing at 14/B, Ashraf Apts., Ganga Bawdi Road, Mazgaon Mumbai-400 010, being the sole Executor named under

Last Will and Testament of the Deceased abovenamed.Petitioner

deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate. In case you intend to oppose the grant of Probate, you should file in the office of the Prothonotaly and Senior Master a caveat within 14

If you claim to have any interest in the estate of the abovenamed

days from the service of this citation upon you. "You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

Witness SHRI DIPANKAR DATTA Chief Justice at Bombay aforesaid, this 23rd day of February, 2022.

For Prothonotary and Senior Master

The 24th day of Feb. 2022.

Mrs. B. S. Shivhare & Mr. Varun S. Shivhare Advocate for the Petitioner 17-A. Matharpakhadi, Mazgaon, Mumbai-400 010

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED **A** 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point Mumbai - 400 021. Phone No: 022 - 6188 4700 ail: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc. PEGASU

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE Sale of Immovable Property under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described secured asset mortgaged/charged to the

ecured Creditor, being Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its apacity as Trustee of Pegasus Group Thirty Three Trust I (Pegasus), having being assigned the dues of the below mentioned borrower along with underlying securities nterest by Apna Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement dated 28/03/2018 nder the provisions of SARFAESI Act. The physical possession of the below mentioned property has been taken by t

The physical possession of the below mentioned property has been taken by the Authorized Officer of Pegasus on 02/04/2019 and will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 23/03/2022, for recovery of Rs. 1,26,69,097.61/- (Rupees One Crore Twenty Six Lakhs Sixty Nine Thousand Ninety Seven and Sixty One Paise Only) being the dues as on 15/06/2018 alongwith further interest w.e.f. 16/06/2018 at the contractual rate and costs, charges a expenses thereon due to the Pegasus from M/s. Vaidehi Dyechem, Mr. Rajes Harishchandra Dahanukar, Mrs. Rashmi Rajesh Dahanukar, Mr. Suresh Rajara Kumbhar, and Mr. Pradeep Dayanand Khopkar. The reserve price will be Rs 49,50,000/- (Rupees: Forty Nine Lakh Fifty Thousand Only) and the earnes noney deposit will be Rs. 4,95,000/- (Rupees: Four Lakh Ninety Thousand Only) Name of the Borrower/ M/s. Vaidehi Dyechem,
Guarantor: Mr. Rajesh Harishchandra Dahanukar,

	Mrs. Rashmi Rajesh Dahanukar,					
	Mr. Suresh Rajaram Kumbhar, and					
	Mr. Pradeep Dayanand Khopkar					
	FLAT NO.303, B Wing, Malvani Shree Ashtavinayak Co-					
Immovable Property:	operative Housing Society Limited, 3rd Floor Plot No 25,					
	RSC. 2, Malvani, Malad (W), Mumbai – 400 095 admea-					
	suring 736 sq. ft. Built up area in Registration District &					
	Sub - District of Mumbai City & Mumbai Suburban on					
	land bearing S No. 263, CTS No. 3525/A of Village					
	Malvani, Taluka Borivali, Mumbai Suburban District.					
Reserve Price	Rs. 49,50,000/-					
Earnest Money Deposit	Rs. 4,95,000/-					
Description of Movable	NIL					
Property:						
Claims, if any, which have been put forward	Society dues amounting to Rs. 4,05,366/- as on					
against the property						
and any other dues						
known to Secured cred-						
itor and value						
CERSAI ID	Asset ID - 200019470744					
	Security Interest ID - 400019513578					
	Security Interest ID - 400019513578					
Inspection of Property	Security Interest ID - 400019513578 10/03/2022 between 11.00 a.m. to 1.00 p.m. Contact					
Inspection of Property						

tiontiger.net) on 23/03/2022 at from 11.00 a.m. to 1:00 p.m For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secure Creditors website i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms & conditions of e-auction/sale of respective property and other detail before submitting their bids for taking part in the e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos.: Mob. 9265562821/9265562818/9265562819 & Help Line Nos.: 079-68136813/68136880

Time and Venue of Bid E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auc

22/03/2022 till 4:00 P.M

submission of Bid/Bid:

Mr. Ramprasad Mobile No. +91 9833398547 email: support@auctiontiger.net. **AUTHORISED OFFICER** Pegasus Assets Reconstruction Private Limited Date: 02/03/2022 (Trustee of Pegasus Group Thirty Three Trust I) (T) IDBI BANK

IDBI BANK LTD

Versova Branch This is to inform you that the locker holder of our Versova Branch relating to the following locker account has failed and neglected to pay the prescribed locker rent for a long time ir spite of our various notices and demands made to him. As per the Terms and conditions agreed to by the locker holder, the bank will be at liberty to break open the said locker in the event of non-payment of rent. Accordingly, it is proposed to break open the said locker on 17" March 2022 by serving the formalities and the respective locker holder is advised to approach the branch before the due date and settle the dues to avoid action. The charges for reak open would be borne by the renter and the bank reserves the right to take legal actior

orre	r recovery of the same along with rent arrears /other charges etc.						
No.	Locker No.	Due from	Name and address				
1	72	01/04/2018	Mr. Manhar Khanna Address- 407, Gayatri Bldg. Nr. Bon Bon, 4 Bunglow, Andheri (W) Mumbai-400053				
	nte: 02.03.2022 SD/-						

PUBLIC NOTICE Our clients Mildred Daniel Rodrigues & Janet Christopher D'souza, were owners of property bearing P-11999/75B which includes land with structure

standing thereon situate on CTS No. 176, adm. about 25.7 Sq.mtrs situated at Village Malawani, Taluka Borivali, Malad (W), Mumbai-400 095 ("said property") & as per Deed of Conveyance dated 12.11.2003 executed between our clients as ("Vendors") have sold & assigned right, title and interest of the said property to Bartholomew Joseph Godinho ("Purchaser"). The said conveyance deed remained to be registered with Sub Registrar of Assurance. Any person/s/entity/firm/company having objections or claims of any nature whatsoever in respect of said property by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, tenancy, leave license, lien, charge, trust or otherwise are hereby required to make the same known in supporting documentary evidence to undersigned, within 14 days from date of publication of this notice, falling which Deed of Conveyance will be registered in respect of the said property. Dated this 02nd day of March, 2022.

Piyush Shah & Associates, Advocates & Solicitors, Mahendra Khimji Shah, Advocate High Court Piyush Mahendra Shah, Advocate & Solicitor, 406, Hamam House, Hamam Street, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001



Centre, 5th Floor, CIDCO Tower No. 4 State Bank of India Belapur Railway Station Building, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400 614

[See Rule 8(1)] [for Immovable Property]

The undersigned being the Authorized Officer of State Bank India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 24.12.2021 calling upon the Borrower to MRS. SHUSHMA VIJAY BARUA repay the amoun

as on 24.12.2021 with further interest. Cost. Charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken possession ofthe property describrd herein below belonging to MRS. SUSHMA VIJAY BARUA in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rule:

mentioned in the notices aggregating Rs. 11,36,734/- (RUPÉES ELEVEN LAKHS THIRTY SIX THOUSAND SEVEN HUNDRED THIRTY FOUR ONLY)

on the 28 of February of the year 2022. The borrower/guarantors in particular and the public in general are hereb cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs. 11,36,734**/as on 24.12.2021 with interest, cost and incidental charges thereo

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

FLAT NO. 0002, BUILDING NO. E- 04, CIDCO MASS HOUSING SCHEME (EWS), SECTOR 37, TALOJA, PANVEL, RAIGAD.

Date: 28.02.2022 **Authorized Officer**

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT, I am verifying the title of Agami Spaces Private Limited, a private company incorporated under the Companies Act, 1956, having PAN AARCA9460A and having its registered office at 38/1997, Vakratunda CHS. Ltd., Gandhi Nagar, Bandra East, Mumbai-400051 to redevelop the Property, (defined in the Schedule hereunder), as per the Development Agreement dated August 16, 2021, executed between "Agami Spaces Private Limited and Samai Seva Co-operative Housing Society "Society") and its members, which is duly registered with the sub-registrar of Andheri No.1, bearing no. BDR-1/10846 of 2021, for the purpose of development rights, with respect to the Property (defined in the Schedule hereunder);

The land bearing CTS no 629 (pt) forming part of the Property (defined in the Schedule hereunder) is owned by MHADA and MHADA has executed a registered Indenture of Lease in favour of the Society, dated May 25, 2007 and is duly registered with the Sub-Registrar of Andheri, bearing no. BDR-1/4711 of 2007, for a leasehold period of ninety/ ninety nine years, commencing from March 16, 1981. Further, the Building No. D1-85, forming part of the Property (defined in the Schedule hereunder) is owned by the Society by virtue of a registered Deed Of Sale dated May 25, 2007, and is duly registered with the Sub-Registrar of Andheri, bearing no. BDR-1/4712 of 2007

A list of the members of the Society and the details of the flats occupied by each of them is

annexed hereto. All persons having any claim in respect of the Property and the members flats as and by way of sale, exchange, mortgage, development rights, TDR rights, FSI Rights, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at her office at B-1706, Vishnu Shivam tower, Behind Vishnu Shivam Mall, Thakur Village, Kandivali East, Mumbai-400101, within 14 (Fourteen) days from the publication of this Notice otherwise

the same, if any, will be considered as waived THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land or ground bearing C.T.S No.629 (pt) (erroneously stated as CTS No. 647 (part) in lease deed), corresponding to Survey No. 341 (part) of village Bandra East, Taliuka- Bandra, District- Mumbai Suburban, admeasuring about 702.34 square meters, along with the Building No. D1-85 standing thereon, known as "Samaj Seva" comprising of 2 (two) wings each wing consisting of ground plus 3 (Three) upper floors, in aggregate comprising of 16 (sixteen) members situate lying being and situate at Gandhi Nagar, Bandra-(East), Mumbai-400051.

	SR. NO	NAME	FLAT NO.	SR. NO	NAME	FLAT NO.
	1	Mr. Sandeep Santosh Gupta	865	9	Mrs. Tanuja Mohan Kate	873
	2	Mr. K R K Menon	866	10	Mr. Nitin Beniprasad Kedia	874
	3	Mr. Aradada Srinivas Rao	867	11	Mrs. Deepa Sandeep Gupta	875
	4	Mr. Murli Agniswar	868		Mr Sandeep Santoshkumar Gupta	
-	5	Mr. Jagdish Pai Mr. Raghavendra Pai		12	Mrs. Sailee S Joshi Mr. Santosh M. Joshi	876
		Mr. Sudhir Pai		13	Mrs. Shanta Parmeswaran	877
	6	Mr. K R Vishwanathan	870	14	Mrs.Svati Satyajit Bhatkal	878
	7	Dr. Sharad R. Kokate	871		Mr. Satyajit Ramdas Bhatkal	0.0
		Mrs. Varsha S. Kokate Dr. Aditya S Kokate		15	Mr. Santosh S. Trimbakkar Smt. Anuprita S. Trimbakkar	879
	8	Mrs. Maya G Shivakumar Mr. Naresh Gopalkrishnan Nair	872	16	Mrs. Meenakshi Venkatachalam	880
	Da	ted this 2nd day of March, 2022			Jaina S. S	hah



BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD. (MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400063 Tel.: 61890088 / 69490134 / 61890083.

POSSESSION NOTICE

WHEREAS The undersigned being the Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 29.09.2021 calling upon the **Principal Borrower**: **Mr. Uday Shyam** Shetty and Joint/Co-Borrowers : Mr. Satish Rajeeva Bhandari, Mr Kishore Anttaya Shetty, Mr. Dhanraj Nivrattirao Shamgire, M/s. Golden Restaurant And Bar to repay the amount mentioned in the notice being Rs.79,11,141/- (Rupees Seventy Nine Lakh Eleven Thousand One Hundred and Forty One) as on 28.09.2021 within 60 days from the date of receipt of the said notice

The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) or the said Act read with Rule 8 of the said Rules on this 25th day of

February of the year 2022.
The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount of Rs.79,11,141/- (Rupees Seventy Nine Lakh Eleven Thousand One Hundred and Forty One) as on 28.09.2021 oaether with further interest thereon

DESCRIPTION OF THE PROPERTY

(I) Shop No.43, 44, 45 & 46 in all admeasuring 443 sq.ft carpet area, equivalent to 49.40 sq.meters built up area, (ii) Shop No.47, 48, 49 & 50 in all admeasuring 443 sq.ft carpet area equivalent to 49.40 sq.meters built up area & (iii) Shop No.75, admeasuring 475 sq.ft carpet area, equivalent to 52.97 sq.meters built-up area all on the Ground Floor of Rashmi Park A/2 Co-operative Housing Society Limited., constructed on piece and rcel of land bearing Old Survey No.728, New Survey No.121, Hissa No.Nil of Revenue Village Bhayander within the limits of Mira Bhayander Municipal Corporation in the Registration District and Sub-District of Bhayander/Thane situated Opposite to Timeless Resturant, Off. MTNL Road, Sheetal Nagar, Mira Road (East), District Thane - 401 107 along with share, rights, title & interest in the capital of the Society under Share Certificate No.091, 092, 093, 094, 095, 096, 097, 098 & 123 respectively owned by Mr. Uday Shyam Shetty, Mr. Satish Rajeeva Bhandari, Mr.Kishore Anttaya Shetty and Mr. Dhanraj Nivrattirao Shamgire and bounded by: East : Open Plot, West : Residential Building, North Road/Timeless Bar & Resturant, South: Open Plot

Date: 25.02.2022 **Gopal Kotian** Chief Manager & Authorised Officer

Place : Thane